UCO Bank Invites tender for the following item through GeM Portal:

I. Selection of Service Provider for Implementation of National Electronic Toll Collection NETC) FASTag Solution as an issuer under OPEX Model For any detail, please refer to https://www.ucobank.com & https://gem.gov.in

( Deputy General Manager )
DIT- Procurement & Infrastructure Date:- 20.08.2025

#### LADAM AFFORDABLE HOUSING LIMITED

Regd. Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate, Thane (W) – 400 604. Tel No. 022-46629797 Email ID: compliances@ladam.in

Website: www.ladamaffordablehousing.com CIN NO.: L65990MH1979PLC021923 INFORMATION REGARDING THE 46th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Forty-Sixth Annual General Meeting ('AGM') of the Members of Ladam Affordable Housing Limited ('Company') will be held on Thursday, September 18, 2025 at 03:30 P.M. through video conferencing ('VC') other audio-visual Means ('OAVM'), to transact the businesses as set out in the Notice convening the AGM which will be circulated to the Members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, and in continuation with earlier Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circulars and Latest General Circular No. 09/2024 dated September 19, 2024. (Collectively referred to as "MCA Circulars") and in continuation with earlier Securities Exchange Board of India ('SEBI') Circulars and Latest Circular No. SEBIHOICFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 24,2024. (Collectively referred to as "SEBI Circulars").

The AGM Notice will also be available on the website of the stock exchange at www.bseindia.com and on the Company's RTA's website https://evoting.purvashare.com and on the Company's website www.ladamaffordablehousing.com. The Company will also provide physical copies of the AGM Notice and the Annual Report 31st March 2025 to the Shareholders upon request.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting'), through the platform provided by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. ('Purva'), to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during

The details of the e-voting system and process of e-voting will be Specified in the Notice of the AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the

#### Manner to register/update email addresses:

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the following manner: For Physical Shareholders

- Members may register their email IDs/update their details with Company's RTA by submitting respective forms along with necessary ID proofs
- 1. Form ISR-1 for KYC Updation
- 2. Form ISR-2 for Bank Attestation Letter 3. Form SH-13 for Updation of Nomination

 $Members\,can\,download\,these\,forms\,from\,\underline{https://www.purvashare.com/faq}\ and$ send duly filled forms and with necessary copies of ID proofs to Company's RTA at

#### Purva Sharegistry (India) Pvt. Ltd.

9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Near Lodha Excelus, Lower Parel (East), Mumbai - 400 011

For Electronic Shareholders The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/ update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank

Account details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained

In case of any query members are may send an email to Company's RTA at  $\underline{evoting@purvashare.com}\, and\, \underline{compliances@ladam.in}$ 

This newspaper intimation will also be available on the website of BSE Limited at www.bseindia.com and on Company website www.ladamaffordablehousing.com

For and on behalf of Ladam Affordable Housing Limited

#### Sumesh Aggarwal

Director DIN: 00325063

allied digital

Place: Than Date: 20.08.2025

#### **ALLIED DIGITAL SERVICES LIMITED** Regd. Office: 808, 8th Floor. Plot No. 221/222. Mafatlal Centre

Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai, 400021;
CIN: L72200MH1995PLC085488; Website: www.allieddigital.net Phone: 022 6681 6400; Fax: (022) 2282 2030; Email: investors@alliedigital.net

#### **NOTICE OF THE 31st ANNUAL GENERAL MEETING,** REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INTIMATION

Notice is hereby given that the Thirty First (31st ) Annual General Meeting ("AGM") o Allied Digital Services Limited ("the Company") will be held on Wednesday, September 10, 2025 at 03:00 p.m. (IST) at Babubhai Chinai Committee Room, 2nd Floor, Indian Merchant Chambers, IMC Marg, Churchgate, Mumbai- 400020 to transact the business, as set out in the Notice convening the meeting. In order to provide an additional opportunity to shareholders who are unable to attend the AGM physically and to ensure participation of such members, the Company will be providing an additional facility to attend the AGM through audio visual means. A limited number of members on a first come ans and express their views or ask que Annual Report for FY 2024-25 including the Notice of 31st AGM has been sent on Tuesday August 19, 2025, through electronic mode only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company, Registrar & Transfer Agent or Depositories, The physical copies of the Notice of the 31st AGM along with the Annual Report shall be sent to those Members who request for the same. Members holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevan denositories through their denository participants. Members holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. MUFG India Private Limited Iformerly me India Private Limited'] at <u>rnt.helpdesk@in.mpms.mufg.com.</u> The Annual Report for EY, 2024-25 including the notice of the 31st Annual General Meeting for the year 2024-25 is available on the Company's website i.e. www.allieddigital.net, on the website of BSE Limited i.e. www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSDL) i.e. www.nseindia.com and on the website of the National Security Depository Limited (NSDL)i.e. www.evoting.nsdl.com

 $We dnesday, September\, 03, 2025, to\, Tuesday, September\, 09, 2025\, (both\, days\, inclusive)\, for\, the control of the control$ the purpose of AGM and the Company has also fixed Friday, September 05, 2025 as the "Record Date" for the purpose of determining the members eligible to receive dividend for the Financial year 2024-25, if approved by Members. The Company is pleased to offer to its members the facility of "remote e-voting' provided by NSDL to enable them to cast their vote on electronic voting system on the resolutions as set out in the said Notice from any place (remote e-voting). In addition, the facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM. Members attending the AGM who have not cast their votes by remote e-voting prior to AGM, shall be eligible to cast their votes through e-voting during the AGM, both i.e. physically present at the AGM venue as well as those attending the AGM through VC/OAVM. Members who have voted through remote e-voting prior to the AGM shall be eligible to attend the AGM, however, they shall not be eligible to vote at the Meeting. Members holding shares in physical form are requested to access the remote e-voting facility provided by the Company through NSDL e-voting system at https://www.evoting.nsdl.com/. The manner in which login ID and Password be obtained by persons who become Members of the Company after dispatch of the Notice of AGM and Annual Report and holding shares as on cut-off date has been provided In the Notice of the

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from

- a) Detailed procedure for remote e-Voting before and during the AGM is provided in the Notes to the Notice of the AGM the business as set out in the Notice of AGM may be transacted through hybrid mode viz. both Physical as well as through Video Conference ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM'). The Resolutions proposed will be deemed to have been passed on the date of the Annual General Meeting subject to receipt of the requisite number of votes in favour of the Resolutions.;
- date and time of commencement of remote e-voting through electronic means Sunday, September 07, 2025 at 09:00 a.m. (IST);
- date and time of end of remote e-voting through electronic means: Tuesday, September 09, 2025 at 5:00 p.m.(IST);
- the cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the time of the AGM is Wednesday, September 03, 2025;
- any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as of the cut-off date i.e. Wednesday, September 03, 2025, may obtain the login ID and password by
- sending a request at www.evoting.nsdl.com. Members may note that: (i) the remote e-voting module shall be disabled by (NSDL) at 5:00 p.m. (IST) on Tuesday, September 09, 2025 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (ii) (iv) a person whose name is recorded in the register of members or in the register of neficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be

entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the time of AGM; and

n case of any queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions ('FAQs') available at www.evoting.nsdll.com , under download section or send an email to www.evoting.nsdl.com. In case, any members who requires assistance before or during the AGM may contact NSDL www.evoting.nsdl.com/ 022-4886 7000 and 022-2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.com. Members are advised to register/update their e-mail address with their DPs in case of shares held in electronic form and to the Company and/or its RTA in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices, Circulars etc. by email from the Company in future.

For Allied Digital Services Limited

Place: Mumbai Khvati Shah Date: August 19, 2025



Pidilite Regd. Office: Regent Chambers, 7th Floor, Jamnalal Bajaj Marg, 208, Nariman Point, Mumbai - 400 021. Tel: +91 22 2835 7000 • Email: <u>investor.relations@pidilite.co.in</u>
Website: <u>www.pidilite.com</u> • CIN: L24100MH1969PLC014336

100 Days Campaign- "Saksham Niveshak" - for KYC and other related updation and shareholder engagement to prevent transfer of Unpaid / Unclaimed dividends to Investor Education and Protection Fund ("IEPF")

Notice is hereby given to the Shareholders of Pidilite Industries Limited ("Company") that pursuant to Investor Education and Protection Fund Authority ("IEPFA"), Ministry of Corporate affairs ("MCA") letter dated 16<sup>th</sup> July, 2025, the Company has started a 100 days campaign "Saksham Niveshak" from 28th July. 2025 to 6th November. 2025. During this Campaign all the shareholders who have not claimed their Dividend or have not updated their KYC & nomination details or face any issues related to unclaimed dividends and shares may write to the Company's Registrar and Transfer Agent ("RTA") i.e. M/s MUFG Intime India Private Limited at their address: C 101. 247 Embassy, LBS Marg, Vikhroli, (West), Mumbai 400 083 or at e-mail ld: csg-unit@in.mpms.mufg.com Tel: +91 8108118484, website at https://in.mpms.mufg.com/ or to the company at e-mail Id: investor.relations@pidilite.co.in.

The shareholders may further note that this campaign has been started proactively and specifically to reach out to the shareholders to update their KYC, bank mandates, Nominee and contact information etc. and claim their unpaid/unclaimed Dividend in order to prevent their shares and dividend amount from being transferred to the Investor Education and Protection Fund Authority.

For Pidilite Industries Limited

Date: 20th August, 2025 Manisha Shetty Place : Mumbai **Company Secretary** 



#### K.S. OILS LIMITED

CIN: L15141MP1985PLC003171 Reg. Off: Khasra no 61,22/1,28/1/2 A. B. Road, Silavati, Guna-473 001, Madhya Pradesh, India

**INFORMATION REGARDING** 

#### 31<sup>ST</sup> & 32<sup>ND</sup> ANNUAL GENERAL MEETINC ("AGM") OF KS OILS LIMITED

This is to inform you that, the 31st & 32nd Annual General Meeting ("AGM") of KS Oils Limited ("the Company") will be held on Thursday, 11th September, 2025 at 11.00 a.m. 8 04:00 p.m. IST, through video conferencing (VC)/ other audio visual means (OAVM)ii compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder, read with latest General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024 and other related circulars Issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) previously and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 03rd October, 202 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI)

In accordance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the 31st & 32nd AGN along with the Annual Report for the financial year 2016-17 & 2017-18, will be sent only through electronic mode to those members (whether holding shares in physical form o demat form), whose email addresses are registered with the Company/RTA or with the espective Depository Participants. Members may note that the Notice of the 31st & 32nd AGM and Annual Report for FY16-17 & 17-18 will also be available on the Company's website at www.ksoils.in; website of stock exchanges i.e. BSE Limited a www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and CDSL (agency for providing remote e-voting facility/e-voting at the AGM) a www.evotingindia.com.

The Company has facilitated the members to participate at the 31st & 32st AGM through the VC/OAVM facility provided by Central Depository Services Limited ("CDSL"). The Company will provide e-Voting facility to all its members to cast their votes on the esolutions set forth in the Notice and also facility of voting through e-voting system during the AGM, through CDSL. The detailed procedure for casting votes through remote e Voting/e-Voting at the AGM will be provided in the Notice of AGM. The attendance of the nembers attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The Company shall send a physica copy of the AGM Notice and Annual Report to those Members who request for the same a compliance@ksoils.in mentioning their Folio No./DP ID and Client ID.

Members can obtain the Notice of AGM and Annual Report and/or can attend the AGM through VC/OAVM by sending an email to the Company's Registrar and Share Transfel Agent, Ankit Consultancy Private Limited at <a href="mailto:investor@ankitonline.com">investor@ankitonline.com</a> or the Company's email id at compliance@ksoils.in or CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com. In order to receive the Notice of 31st & 32nd AGM and the Annual Report for FY 16-17 & 17-18 Members are requested to register/ update their email addresses by following below

- Members holding shares in physical mode may register/ update their email address i prescribed form ISR-1 with the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Company i.e., Ankit Consultancy Private Limited at <a href="mailto:investor@ankitonline.com">investor@ankitonline.com</a>. The Compan has also sent letters for furnishing the details asrequired under SEBI Circular No SEBI/HO/MIRSD/MIRSD\_RTAMB/P/ CIR/2027 /655 dated November 3, 2027 and SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-I/P/CIR/2023/37 dated March 16, 2023. Norms for  $updation\ are\ also\ available\ at\ the\ website\ of\ the\ Company\ at\ \underline{www.ksoils.in}.$
- Members holding shares in Demat mode may register their email address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant (DP). This advertisement is being issued for the information and benefit of all members of the

Company in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars. For KS Oils Limited Jyoti Sharma

### LADAM STEELS LIMITED

Regd. Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industrial Estate, Thane (W) - 400 604. Tel No. 022 - 46629797 Email ID: compliances@ladam.i

CIN NO.: U27100MH1983PLC030119 NFORMATION REGARDING THE 41st ANNUAL GENERAL MEETING

TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ 0 THER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Forty-First Annual General Meeting ('AGM') of th

Members of Ladam Steels Limited ("Company") will be held on **Thursday September 18, 2025 at 01:00 P.M.** through video conferencing ("VC") other audio visual Means ('OAVM'), to transact the businesses as set out in the Notice convening the AGM which will be circulated to the Members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM.

This is in compliance with the applicable provisions of the Companies Act. 2013 and the Rules made thereunder, and in continuation with earlier Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circulars and Latest General Circular No 09/2024 dated September 19, 2024. (Collectively referred to as "MCA

The AGM Notice will also be available on RTA's website https://evoting.purvashare.com . The Company will also provide physical copies of the AGM Notice and the Annual Report 31st March 2025 to the Shareholders upon request.

The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting'), through the platform provided by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. ('Purva'), to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally the Company is also providing the facility of voting through e-voting system during

he AGM ('e-voting"). The details of the e-voting system and process of e-voting will be Specified in the Notice of the AGM. The members who are holding shares in physical form or who nave not registered their email ID, can access the details of e-voting system and

vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the

### Manner to register/update email addresses:

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the

#### For Physical Shareholders Members may register their email IDs/update their details with Company's RTA by submitting respective forms along with necessary ID proofs

1. Form ISR-1 for KYC Updation

3. Form SH-13 for Updation of Nomination Members can download these forms from https://www.purvashare.com/fag and end duly filled forms and with necessary copies of ID proofs to Company's RTA at

### Purva Sharegistry (India) Pvt. Ltd.

the following address:

9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Near Lodha Excelus, Lower Pare

### For Electronic Shareholders

The shareholders holding shares in electronic mode are also requested to register, update their email address, Permanent Account Number (PAN) and Bank Accound details with the Depository Participant where their respective dematerialised accounts are maintained.

In case of any query members are may send an email to Company's RTA at  $\underline{evoting@purvashare.com} \ and \ \underline{compliances@ladam.in}$ 

For and on behalf Ladam Steels Limited

umesh Aggarwal DIN: 00325063

Date : 20.08.2025



ww.tntenders.gov.in.

GOVERNMENT OF TAMIL NADU





**UCO BANK** 

TEV/LIE consultant. Details available at Bank's

website: www.ucobank.com.

Last Date of Submission:

17/09/2025.

Tender Date: 03.09.2025

On behalf of the Governor of Tamil Nadu Online tenders are invited by the Superintending Engineer,

/aippar Basin Circle, Water Resources Department, Virudhunagar from the Water Resources

Department / Public Works Department registered eligible contractors through Web Portal

Total No. of Works: 6 Total Value of Works: Rs.6235.49 Lakhs

For further details and Tender documents visit the website www.tntenders.gov.in. Corrections/changes/corrigendum in the tender If any will be published in the above Government website Superintending Engineer, WRD.,

Vaippar Basin Circle, Virudhunagar. DIPR/4452/TENDER/2025

#### NOTICE

M/s. Peejay Agro Foods Pvt Ltd CIN: U15300KL2013PTC033879 registered office at New Building Ayyappankavu Road Karayur, Kottapadi P.O, Thrissur, Kerala, India, 680505, a leading food products manufacturing unit in Kerala was brought under CIRP by Hon'ble NCLT vide order dt.28.05.2025.

EOI is invited from interested parties for providing a Resolution plan for the Company as a whole and the last date for receipt of EOI is 05.09.2025

> For detailed information kindly mail to cirp.peejayagro@gmail.com

### ramco RAMCO SYSTEMS LIMITED

CIN: L72300TN1997PLC037550 Registered Office: 47, P S K Nagar, Rajapalayam - 626 108 Corporate Office: 64, Sardar Patel Road, Taramani, Chennai - 600 113 E-mail : investorrelations@ramco.com Website: www.ramco.com Phone: +91 44 2235 4510/6653 4000, Fax: +91 44 2235 2884

SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Pursuant to SEBI circular No.SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 2025, shareholders are informed that, a special window is opened only for e-lodgement of transfer deeds, lodged prior to 1st April 2019, and which were rejected/returned/not attended to, due to deficiency in the documents /process/o

This facility of re-lodgement will be available from 7<sup>th</sup>. July 2025 to 6<sup>th</sup>. January 2026 Shareholders are requested to re-lodge such cases with the RTA, latest by 6<sup>th</sup> January 2026 at the following address

Cameo Corporate Services Limited (Unit: Ramco Systems Limited) 'Subramanian Building', No.1, Club House Road, Chennai – 600002. Tamil Nadu, India

Phone: +91 44 4002 0700 Online Investor Portal: https://wisdom.cameoindia.com

Website: www.cameoindia.com The lodger must have a demat account and provide its Client Master List ('CML') along with the transfer documents and share certificate, while lodging the

For RAMCO SYSTEMS LIMITED

Place: Chennai Date: August 19, 2025

documents for transfer with RTA.

MITHUN V **COMPANY SECRETARY** 



Name and Address of the entity seeking Proposal: **BANGALORE AIRPORT HOTEL LIMITED** Administration Block, Kempegowda International Airnort Bengaluru - 560 300 Web: www.bengaluruairport.com

#### NOTICE TO EXPRESSION OF INTEREST (EOI)

0.	Tender Title	
	Public area	1.
	Interior and	
	Finishing	
	works of 775	
	keys Combo	٠
	Hotel Vivanta	•
	& Ginger.	

Short description of Scope of Work The scope of work includes Supply, Fabrication, Installation, and Handing over of complete interior finishing works for all public areas of the hotel project. This includes but is not

Main lobby, reception, lounges, and lift lobbies (Ground Floor)

Restaurants, bars, ballroom, pre-function areas, meeting rooms, restrooms etc. The scope encompasses high-end civil finishes, flooring,

wall and ceiling finishes, decorative elements, fixed furniture. Loose furniture and coordination with MEP services. All works are to be executed as per approved design intent. material specifications, mock-up approvals, and project timelines, maintaining the highest standards of quality and workmanship expected for premium hospitality development. Pre Qualification Criteria & other Inforamtion: Available on BIAL website

(Tenders (bengaluruairport.com)). Reference No: BAHL/CH/E0I/3473 Submission Due Date & Time for all the above:  $\,6^{\circ}$  September 2025 at 20.00 Hours. Note: Any further Addendums to this EOI shall be made available in BIAL website. Applicants who are interested shall express their interest through E-Mail ramesh.hegde@bialairport.com or register and login to BIAL E-Tendring website (https://www.bialtenders.com) Event ID: 3473

Name and address of the entity seeking RFQ: Head - Procurement & Contracts Bangalore International Airport Ltd. Alpha 3A, Kempegowda International Airport, Devanahalli, Bengaluru - 560 300

Email for communication: ramesh.hegde@bialaiport.com Phone No: 080 - 6678 2203



SAKTHI FINANCE LIMITED CIN: L65910TZ1955PLC000145

Regd. Office: 62, Dr. Nanjappa Road, Coimbatore - 641 018

Ph: (0422) 2231471 - 474, 4236200; Fax: (0422) 2231915 E-mail: investors@sakthifinance.com; Website: www.sakthifinance.com

### Material Development – NCD Public Issue 11

urther to our NCD Public Issue 11 advertisement released in "Busines Standard" and "The Hindu Tamil Thisai"on August 8, 2025, we now vish to inform that the Board of Directors have, at their meeting held or August 14, 2025, approved the following: Unaudited Financial Results ("UFR") for the quarter ended June 30, 2025.

Appointment of Sri S Chandrasekhar, (DIN:00011901) and Smt. Susheela Balakrishnan, (DIN: 07140637) as Additional Directors (Independent) for a period of five consecutive years with effect from August 14, 2025 and their appointments are subject to the approval of members through special resolution at the ensuing Annual General Meeting ("AGM") and are not liable to retire by rotation

Re-appointment of Sri M Balasubramaniam (DIN: 00377053), as Managing Director of the company for a further period of five years with effect from September 29, 2025 and his re-appointment is subject to the approval of members through special resolution at the ensuing AGM and he is not liable Increase in Authorised Share Capital of the Company from ₹ 130 Crores to ₹ 150 Crores by increasing Redeemable, Cumulative, Preference Share

Capital by ₹ 20 Crores and consequent changes in the Capital Clauses of Memorandum and Articles of Association of the Company which are subject to the approval of members at the ensuing AGM. JFR has been submitted to BSE Limited on August 14, 2025 along with requisite locuments. The full format of Unaudited Financial Results are available on the

BSE Limited website (URL:www.bseindia.com/corporates) and on the Company's website (www.sakthifinance.com). The UFR for the quarter ended June 30, 2025 can be accessed on the following link or scanning the QR code

Link	https://sakthifinance.com/wp-content/uploads/2025/08/ SFL_Publication-of-financial-Results_June-2025.pdf				
QR Code					

For Sakthi Finance Limited S. Venkatesh Company Secretary and Chief Compliance Office FCS 7012

I, INDU TAK (Claimant), MAHENDRA TAK (Deceased share holder) holding 100 shares of Face Value of Rs. 10/- in United Spirits Limited (formerly: McDowell & Co. Limited) UB Tower, # 24 Vittal Mallya Road, Bengaluru - 560001 in Folio MS120416 bearing Share Certificate Number: 550716 with distinctive Numbers from 51151007 - 51151106 We hereby give notice that the said Share Certificate(s) are lost and we have applied to the Company for issuance of duplicate Share Certificates and exchange of the same with Face

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATE

The public is hereby warned against purchasing or dealing in anyway with the said Share Certificate. The Company has informed me that if they do not receive any objection within 15 days from the date of issue of this advertisement for withholding of transfer to IEPF Authority, Company will submit its response to IEPF Authority for transferring the aforesaid shares to the demat account of the undersigned, after which no claim will be entertained by the company in that behalf.

Place : Sirohi Date: 18.08.2025 INDU TAK

Folio: MS120416

NMDC Steel Limited
C/o NMDC Iron & Steel Plant

**OPEN TENDER ENQUIRY** 

NMDC Steel Limited, Nagarnar, invites sealed tenders in two bid system fo Name of Work: Wall Painting, Digital wall painting and display of slogan stickers & signage boards inside at various places including shop floors and

building areas across NMDC Steel Ltd. for creating environment awareness

Tender No & Date: NSL/CONTRACTS/CON/805/2025/719 & Dated 23.08.2025, last date & Time for submission of offers is 02.09.2025 by 02.30 PM Tender documents can be downloaded from websites www.nmdc.co.in o www.eprocure.gov.in in tender section.

**HOD (Contracts)** 



**Gujarat Informatics Limited** Block No.: 2, 2nd Floor, Karmayogi Bhavan, Sector 10,

#### **NOTICE FOR INVITING BIDS**

GIL Invites the "Request for Proposal (RFP) for the Selection of a Service Provider for the Development, Customization, and Deployment of the State-Wide Online Development Permission System (ODPS) for the Town Planning & Valuation Department, Office of the Chief Town Planner (TPVD) Bid Number : GEM/2025/B/ 6546991 dated 12.08.2025)" For more details log on to: http://www.gem.gov.in and visit Gil website https://gil.gujarat.gov.in.

- Managing Director



Place: Kolkata

Dated: 19.08.2025

**AKC STEEL INDUSTRIES LIMITED** 

Regd. Office: Lansdowne Towers, 4th Floor, 2/1A, Sarat Bose Road, Kolkata - 700 020 Phone No. : 033-4060 4444, Fax : 033-2283 3322 e-mail: contact@akcsteel.com, Website: www.akcsteel.com (CIN: L27109WB1957PLC023360)

PUBLIC NOTICE

REG: CHANGE OF NAME OF THE COMPANY

NOTICE is hereby given to the general public, government authorities and all other concerned that pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules framed thereunder, as well as the regulations of the Securities and Exchange Board of India (SEBI) and with due approval of Ministry of Corporate Affairs (MCA) on 12th August, 2025 and issuance of new Certificate of Incorporation by MCA, the name of the Company viz. "A K C Steel Industries Limited" has been changed to "AKC Engineering Limited"

w.e.f. 12th August, 2025.
Accordingly,the company shall henceforth be known as "AKC Engineering Limited", w.e.f.12.08.2025, and all stakeholders, customers, partners, and nembers of the public are hereby requested to take note of this change.

Please note that this change is in name only and does not affect the Company's Please note that this change is in name only and account to the legal status, operations, obligations, or existing contracts.

For AKC Engineering Limited

(Mukesh Chand Bansal

(DIN:00103098)

**SPEARHEAD METALS AND ALLOYS LIMITED** Regd Office: Ladam House, C-33, Opp. ITI, Wagle Industri Thane (W) -400604.

NFORMATION REGARDING THE 35th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/
OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM) AND E-VOTING INFORMATION NOTICE is hereby given that the Thirty-Fifth Annual General Meeting ('AGM') of the

Thursday, September 18, 2025 at 12:00 P.M. through video conferencing ('VC' other audio-visual Means ('OAVM'), to transact the businesses as set out in the Notice convening the AGM which will be circulated to the Members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of the AGM. This is in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, and in continuation with earlier Ministry of Corporate Affairs ('MCA') General Circulars and Latest General Circular No

09/2024 dated September 19, 2024. (Collectively referred to as "MCA Circulars")

The AGM Notice will also be available on RTA's website

he AGM Notice and the Annual Report 31st March 2025 to the Shareholders upor The Company is providing remote e-voting facility ('remote e-voting'), through the platform provided by Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. ('Purva'), to all its members

the Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM ('e-voting"). The details of the e-voting system and process of e-voting will be Specified in the Notice of the AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID, can access the details of e-voting system and

Members who have not registered their e-mail address with the Company or their Depository Participant are requested to register their e-mail address in the following manner: For Physical Shareholders

Members may register their email IDs/update their details with Company's RTA by

2. Form ISR-2 for Bank Attestation Letter 3. Form SH-13 for Updation of Nomination Members can download these forms from https://www.purvashare.com/faq and send duly filled forms and with necessary copies of ID proofs to Company's RTA at

Purva Sharegistry (India) Pvt. Ltd

9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Near Lodha Excelus, Lower Pare (East), Mumbai - 400 011 The shareholders holding shares in electronic mode are also requested to register/

update their email address. Permanent Account Number (PAN) and Bank Account details with the Depository Participant where their respective dematerialise accounts are maintained.

In case of any query members are may send an email to Company's RTA at evoting@purvashare.com and compliances@ladam.in

Sameer More Director



NOTICE INVITING TENDER

**Company Secretary** 







Coimbatore - 18



DIN: 08259314

Members of Spearhead Metals and Alloys Limited ('Company') will be held on

vote on the e-voting system as per the procedure which will be mentioned in the

For and on behalf of Spearhead Metals and Alloys Limited

Place: Than Date: 20.08.2025

Tel No. 022 - 46629797 Email ID: compliances@ladam.in CIN No. U27109MH1990PLC056088

https://evoting.purvashare.com . The Company will also provide physical copies of to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally

submitting respective forms along with necessary ID proofs 1. Form ISR-1 for KYC Updation

AGM Notice. Manner to register/update email addresses:

## सकाळ कनेक्ट



### राजकीय नेतृत्व विकास कार्यशाळा

पुणे, ता. १९ : आज अनेक युवक राजकारणात सक्रिय होत आहेत; मात्र नेतृत्व कौशल्य व राजकीय समज नसल्यामुळे त्यांची प्रगती खुंटते. ही गरज ओळखून राजकीय नेतृत्व विकास या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन २३ व २४ ऑगस्टला करण्यात आले आहे. कार्यशाळेत मतदारसंघ विश्लेषण, सर्व्हें, प्रचार योजना, टीम उभारणी, जनसंपर्क, मीडिया हाताळणी, वॉर रूम व्यवस्थापन आणि निवडणूक रणनीती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राजकारणात पदार्पण करू इच्छिणाऱ्या किंवा आधीच कार्यरत असलेल्या उमेदवारांसाठी ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त आहे. अनुभवी राजकीय विश्लेषक, निवडणुक शास्त्रज्ञ व प्रचारकांचे मार्गदर्शन लाभणार असून, ही संधी दीर्घकालीन राजकीय यशासाठी महत्त्वाची ठरू शकते संपर्क : ८४८४८११५४४

#### यूट्युब कंटेंट क्रिएटर होण्याची संधी

यूट्युब कंटेंट क्रिएटर विथ एआय ही चार दिवसांची कार्यशाळा २३, २४, ३० व ३१ ऑगस्टला होणार आहे. ज्यांना यूट्युब व इतर माध्यमांद्वारे कंटेंट क्रिएटर व्हायचे आहे अथवा जे आधीच असे क्रिएटर आहेत, त्यांना स्वतःची पोहोच वाढवायची आहे, अशांना ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. वास्तविक उदाहरणे, प्रात्यक्षिकाद्वारे शिकवण्यावर असलेला भर हे कार्यशाळेचे वैशिष्ट्य आहे. कार्यशाळेत यूट्युबद्वारे कमाई कशी करता येते, याबद्दल संपूर्ण माहिती, स्वत:चे चॅनेल कसे तयार करावे, कथा व पटकथा यांचे लेखन कसे करावे, चांगला व्हिडिओ बनवण्यासाठी कॅमेरा, ध्वनी, प्रकाशयोजना आणि संकलनाचे तंत्र वापरून चांगली सामग्री कशी तयार करता येईल, कंटेंट निर्मितीमध्ये एआयचा रोल व कंटेंट निर्मितीसाठी कोणती एआय साधने वापरावीत, याचे उपयुक्त


## कृषी, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय करिअरवर मार्गदर्शन

पदवीधर तरुणांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुले करणारी एक खास संधी उपलब्ध झाली आहे. एसआयआयएलसीतर्फे कृषी, अन्नप्रक्रिया, आंतरराष्ट्रीय करिअर आणि स्पर्धा परीक्षांसंदर्भात विनामूल्य ऑनलाइन चर्चासत्र व मार्गदर्शन सत्रांचे २३ ते ३१ ऑगस्टला सायंकाळी पाच ते सात या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. 'कृषीसंबंधित उद्योग-स्टार्टअप' या विषयावर अक्षय घोरपडे, 'अन्नप्रक्रिया उद्योगसंधी' या विषयावर गंधाली दिंडे, 'आंतरराष्ट्रीय भाषा व करिअर संधी' या विषयावर दीपक पागे आणि 'स्पर्धा परीक्षा व कृषी पदवीधरांसाठी शासकीय नोकरीच्या संधी' या विषयावर राहल खरटमल हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कोणत्याही क्षेत्रातील २१ ते २६ वयोगटातील पदवीधर यासाठी संपर्क : ९८८१०९९४२६, ८४८४८२२१६६

#### 'लीव्ह अँड लायसन्स' मास्टरक्लास

मालमत्ता भाड्याने देताना आजकाल बहतांश लोक 'रेंट' किंवा 'लीज' कराराऐवजी 'लीव्ह अँड लायसन्स' पद्धत पसंत करत आहेत. या प्रक्रियेतून मालकाचे हक्क सुरक्षित राहतात आणि भाडेकरूस तात्पुरते निवास किंवा व्यावसायिक वापराचे अधिकार मिळतात; मात्र योग्य करारनामा तयार करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, स्टॅम्प ड्यूटी व नोंदणी शुल्काची गणना, शासकीय पोर्टलवर फी भरणे, बायोमेटिक प्रक्रिया तसेच पोलिसांना कळविणे, हे सर्व टप्पे तांत्रिक ज्ञानाशिवाय अवघड ठरू शकतात. याबाबत मार्गदर्शन करणारा मास्टरक्लास २५ ऑगस्टला हणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष डेमोसह करार तयार करण्यापासून ते ग्राहकाला मंजूर प्रत सुपूर्द करण्यापर्यंतचा संपूर्ण प्रक्रिया शिकवली जाणार आहे. घरमालक, रिअल इस्टेट एजंट, वकील, बिल्डर

तसेच अतिरिक्त उत्पन्न कमावू इच्छिणाऱ्या सर्वासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे. संपर्क : ८९५६३४४४७५, - ७३५०००१६०२





#### नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग ई-निविदा सुचना क्र. २१ (सन २०२५-२६)

नाशिक महानगरपालिका, नाशिक सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक पश्चिम प्र.क्र.०७ मधील हिंद्हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उदयानात, एक्सपिरीयंस म्युझीयम तयार करणे या कामाकरीता प्राकलन तयार करणेसाठी दर पत्रक (कोटेशन दर) मागविणे, या कामांची ई – निविदा सुचना क्रमांक. २१ (सन २०२५-२६) दिनांक २०/०८/२०२५ पासुन दिनांक २५/०८/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपावेतो मा.शासनाचे <u>www.mahatenders.gov.in</u> या संकेतस्थळावर दिसेल. निविदा स्विकृतीची अंतिम दिनांक २५/०८/२०२५ राहील.

टीप - यापुढील सर्व आवश्यक सुचना / शुध्दीपत्रक हे Online website वर प्रसिध्द करणेत येतील.

जनसंपर्क/जा.क्र/२२३/२०२५ दि.१९/०८/२०२५

गोदा प्रदुषण टाळा

भविष्य संभाळा.

नाशिक महानगरपालिका, नाशिक

आकार (रू. पै.)

0.22

## जाहीर नोटीस

सदरील नोटीशीदारे सर्वांना सचीत करण्यात येते की, माझ्या अशिलांनी खालील परिशिष्टामध्ये नम् केलेली जमीनमिळकत संदर्भित जमीनमिळकतीचे विद्यमान मालक १) श्री. सुहास शांताराम म्हाले २) श्रीमती. कल्पना मुरलीयर म्हाले व ३) श्रीमती. शैला संजीवन पाटील यांच्याकडून कायमस्वरूपी व कायदेशीरपणे विकत घेण्याचे ठरविलेले आहे व तशी प्राथमिक बोलणी माझे अशील व विद्यमान मालक यांचे दरम्यान पूर्ण झालेली आहेत. संदर्भित जमीनमिळकत ही पूर्णपणे बिनजोसमी, बोजाविरहीत व निर्वेध तसेच कोणत्याही प्रकारे अबाधित असल्याचा निर्वाळा विद्यमान मालकांनी माझ्या अशिलांना दिलेला आहे.

असे असूनदेखील संदर्भित जमीनमिळकतीमध्ये जर कोणत्याही व्यक्तीचे/व्यक्तींचे खरेदीखत, करार भाडेपट्टा, बक्षिस, गहाणखत इत्यादीद्वारे व इतर कसल्याही कराराद्वारे वा दस्ताद्वारे प्राप्त होणारे कायदेशी हक्क/अधिकार वा हितसंबंध असतील तर अशा व्यक्तीने / व्यक्तींनी त्या आशयाची लेखी हरकत आवश्यक त्या कागदोपली पुराव्यासह सदरधी नोटीस प्रसिध्द झाल्या दिनांकापासून १० दिवसांचे आत माझ्या खालील नमूद पत्त्यावर पाठवून द्यावी. विहित मुदतीनंतर आलेली कसलीही हरकत / हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत व माझे अशिल संदर्भित जमीनमिळकतीचा व्यवहार अंतिमतः पूण करतील याची कृपया नोंद घ्यावी.

-: संदर्भित जमीनमिळकतीचे परिशिष्ट :-वैजाळी, ता. अलिबाग, 0-83-00 (मूळ सर्व्हें नं. ३५/४) जि. रायगड.

संदर्भित जमीनमिळकतीच्या चतुःसीमा -पूर्वेस: गट नं. १७४ ही जमीनमिळकत. पश्चिमेस: : गट नं. १७६ ही जमीनमिळकत.

दक्षिणेस: गट नं. १६५ ही जमीनमिळकत उत्तरेस: गट नं. १७५/१ ही जमीनमिळकत.

दिनांक : २०/०८/२०२५. ८/२०२५. राजेंद्र दा. पाटील, ॲडव्होकेट. कृष्णवंदन-२, ब्राम्हणआळी, कन्याशाळेसमोर, अलिबाग, ता. अलिबाग, जि. रायगड. मो ९८२२५२८९३१, ईमेल - adv.rdpatil@gmail.com.

## **OSBI**

#### भारतीय स्टेट बँक सार्वजनिक सूचना: भारतीय स्टेट बँकेच्या निष्क्रिय बचत बँक (नियमित) खातेधारक

ही सूचना अशा बचत बँक (नियमित) खातेधारकांसाठी आहे, ज्यांची खाती गेल्या दोन वर्षात त्यांचे खाते व्यवहार न केल्यामुळे 'निष्क्रिय' झाली आहेत.

त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे केवायसी कागदपत्रांसह <u>एसबीआयच्या कोणत्याही शाखेत</u> संपर्क साधावा किंवा त्यांचे केवायसी अपडेट करण्यासाठी इंटरनेट बँकिंग/योनो मोबाईल ॲप/एटीएम/व्हॉट्सॲप बॅंकिंग इत्यादी डिजिटल चॅनेलचा वापर

<u>1 वषपिक्षा</u> जास्त काळ <u>शून्य शिल्लक</u> असलेली अशी निष्क्रिय खाती जर त्यांचे केवायसी एका महिन्याच्या आत अपडेट केले नाही तर या सूचनेनंतर एक महिन्यानंतर कोणतीही सूचना न देता बंद केली जातील.

भारतीय स्टेट बँक दिनांक: 20.08.2025

# कत्राटदाराचा आक्रोश

# कोट्यवधींची देयके थकल्याने भर पावसात संताप

सकाळ वृत्तसेवा

पालघर, ता. १९ : 'आम्हाला हक्काची देयके द्या. विकासकामांची थकबाकी तातडीने फेडा.' अशा करत जिल्ह्यातील कंत्राटदार संघटनेने जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद कार्यालयासमोर मंगळवारी (ता. १९) निदर्शने केली.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम, पाणीपुरवठा विभागांतर्गत पूर्ण झालेल्या विकासकामांचा मोबदला सरकारकडून न मिळाल्याने कंत्राटदारांचा संताप उफाळून आला. काम पूर्ण झाल्यानंतरही सरकारकडून देयके अडकवली गेल्यामुळे शेकडो कंत्राटदारांनी भर पावसात आंदोलन केले. आंदोलकांनी हातात फलक घेऊन आंदोलन केले व आमची देयके द्या. अशी मागणी जिल्हा

भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) :

भिवंडी न्यायालयातील पार्किंगच्या

वादातून दोन विकलांच्या गटात

न्यायालयाच्या आवारातच शिवीगाळ

व धक्काबुक्कीनंतर हाणामारीची

घटना मंगळवारी (ता. १८) घडली.

याप्रकरणी परस्परविरोधी दिलेल्या

तक्रारींवरून शांतिनगर पोलिस ठाण्यात

भिवंडी न्यायालयाच्या आवारात

वाहन उभे करण्यासाठी राखीव

असलेल्या ठिकाणी ॲड. संजय

श्रीवास्तव हे आपली कार उभी करीत

होते. त्यास बार असोसिएशनचे

अध्यक्ष ॲड. किरण चन्ने यांनी हरकत

घरात झोपलेल्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू

झाल्याची घटना सोमवारी (ता. १८) रात्री

केव गावाच्या हद्दीतील डोंगरपाड्यात

सर्पदंशाने मुलाचा मृत्यू

घडली. आयुष नरेश थाने (वय १०) जातीच्या विषारी सापाने दंश केला.

मनोर, ता. १९ (बातमीदार) : असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या

गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



पालघर : थकीत देयकासाठी कंत्राटदारांनी मंगळवारी मोर्चा काढला.

प्रशासनाकडे केली. या वेळी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारच्या भूमिकेविरोधात संघटनेने रोष व्यक्त केला. पालघर जिल्ह्यातील विविध कंत्राटदारांनी एक हजार कोटींपेक्षा जास्त विकासनिधीचे काम पूर्ण केली आहेत. या कामांची बिले सरकारकडे सादर केल्यानंतरही कंत्राटदारांना देयके दिलेली नाहीत. कर्जबाजारी होऊन कामे केली; मात्र अजूनही थकीत देयके न मिळाल्याने

विकलांच्या दोन गटांत हाणामारी; गुन्हे दाखल

घेतली होती. त्या वेळी न्यायालयाच्या

आवारात दोघांनी शिवीगाळ करीत

एकमेकांना धक्काबुक्की केली. काही

वेळाने श्रीवास्तव हे अशोकनगर

येथील आपल्या कार्यालयात गेले

असताना किरण चन्ने यांनी मोबाईल

कॉल करून शिवीगाळ केल्याप्रकरणी

जाब विचारला. त्यानंतर चन्ने वकील

सहकाऱ्यांसोबत अशोकनगरमार्गे जात

असताना तेथे श्रीवास्तव व त्याचे

साथीदार उभे होते. या ठिकाणी दोन्ही

गटांत पुन्हा वाद झाला. यामध्ये संजय

श्रीवास्तव व त्याचा भावासह पाच ते

सहा जण आणि किरण चन्ने यांच्यासह

पाच जणांमध्ये हाणामारी झाली.

मुलाचे नाव आहे. आयुष हा सोमवारी

रात्री घरात झोपला होता. रात्री बारा

वाजण्याच्या सुमारास आयुषला मण्यार

विविध प्रकारची कामे

२ BCT/25-26/185 मुंबई, वडोदरा आणि अहमदाबाद विभागामध्ये मध्यवर्ती वाहतूक नियंत्रण १५,३२,६०,२४६.४९ १,१६,३०० dt. 14.08.2025 प्रणालीच्या तरतूदींसह संबंधितमध्ये मध्यवर्ती वाहतूक नियंत्रण (CTC) इमारतीचे बांधकाम. (एकत्रित निविदा)

३ BCT/25-26/186 वांद्रे टर्मिनस : ट्रेन्सच्या STR देखभालीसाठी मार्ग आणि लाईटची तरतूद (एकत्रित १,२८,१९,८५८.१५ ६,१४,१००

वरील सर्व निविदांसाठी सादरीकरणाचा दिनांक आणि वेळ : ०९.०९.२०२५ रोजी १५.०० वाजेपर्यंत, उघडण्याचा दिनांक आणि वेळ

काम आणि ठिकाण

डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (WA), पश्चिम रेल्वे, ६ वा मजला, इंजि. विभाग, मुंबई सेंट्रल, मुंबई - ४०० ००८.

9 BCT/25-26/184 मरीन लाईन्स-खार रस्ता विभाग : मरीन लाईन ते खारुवरील रेल्वे स्थानुकांसाठी

कंत्राटदार हतबल आहेत. रस्ते, पाणी योजना, साकव, पूल, शासकीय इमारती, शाळा, अंगणवाड्या अशा महत्त्वाच्या प्रकल्पांत पैसे अडकले आहेत. यामुळे केवळ कंत्राटदारच नव्हे, तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आहे. या आंदोलनाला मजूर सहकारी सोसायटीने

हल्ला झाला असता किरण चन्ने यांनी

स्वसंरक्षणासाठी आपले परवानाधारक

पिस्टल काढून रोखले. पण अंगरक्षकाने

प्रसंगावधान राखत किरण चन्ने यांचा

बचाव केला. याप्रकरणी संजय

श्रीवास्तव यांनी दिलेल्या तक्रारीवरून

किरण चन्ने यासह शाहिद, शंकर

दरेकर, अंकुश जाधव ऊर्फ बंटी व

इतर दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल

करण्यात आला. रात्री उशिरा किरण

चन्ने यांनी दिलेल्या तक्रारीवरून संजय

श्रीवास्तव यांच्यासह इतरांविरोधात

ॲटॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा

दाखल करण्यात आला आहे.

अंदाजे किंमत

82,69,980

#### पैसे नाहीत तर योजना का आणता?

विकासकामे करून कित्येक महिने उलटले तरी सरकार आम्हाला देयके देत नसून पत्रव्यवहार करूनदेखील लक्ष देत नाही. विकासकामांसाठी पैसे नसतील तर सरकार नवनवीन योजना का आणते, असा सवाल कंत्राटदार अतुल घरत यांनी उपस्थित केला. दुसरीकडे 'देयके अदा होत नसतील तर आमच्यासह कामावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या पोटापाण्याच्या प्रश्न निर्माण होईल, भविष्यात हे आंदोलन आणखीन तीव्र होईल आणि सरकार याला सर्वस्वी जबाबदार असेल,' असे पालघर-ठाणे मजूर सहकारी संस्थेचे संचालक कुशल राऊत यांनी सांगितले.

## ठाणे पोलिस दलातील दोन कर्मचारी निलंबित

ठाणे, ता. १९ : वेगवेगळ्या दोन घटनांमध्ये १५ पोलिसांवर निलंबनाची कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच आता पोलिस मुख्यालयातील हवालदार शिवाजी गर्जे आणि दत्तात्रय जाधव या दोघांवर सोमवारी (ता. १८) निलंबनाची कारवाई करण्यात आली.

गर्जे यांच्यावर न्यायबंदींना विशेष सेवा पुरविल्याचा तर जाधव यांच्यावर वरिष्ठांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या दोघांना कालावधीमध्ये पोलिस मख्यालयात दररोज दोन वेळा हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे.



बेलापूर भवन, प्लॉट नं.6, सेक्टर 11, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400 614

#### रोजगार अधिसूचना

ट्रॅंक मेंटेनर आणि पॉइंट्समन या पूर्वीच्या ग्रुप डी पदासाठी अधिसूचना क्र: सीओ/पी-आर/04/2025, दिनांक 04.07.2025 नुसार ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24/08/2025 च्या 23:55 वाजे पर्यंत वाढविण्यात

मुख्य कार्मिक अधिकारी



भिवंडी : मायाश्री कंपाउंड येथील मधुसूदन या केमिकल गोदामास मंगळवारी सकाळच्या सुमारास भीषण आग लागली.

# गोदामाला भीषण आग

भिवंडी, ता. १९ (वार्ताहर) भिवंडी शहरासह ग्रामीण भागात सोमवारी (ता. १८) रात्रीपासून मसळधार पाऊस सरू असताना पूर्णा ग्रामपंचायतीतील मायाश्री कंपाउंड येथील मधुसूदन या केमिकल गोदामास मंगळवारी (ता. १९) सकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. संततधार पावसात या ठिकाणी आगडोंब सुरू होता. यामध्ये अनेक वेळा याठिकाणी स्फोट झाले.

आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या; मात्र केमिकल आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लागणाऱ्या फोमचा

तुटवडा व पाण्याची कमतरता यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचण निर्माण झाल्या. त्यामुळे मदतीसाठी ठाणे व कल्याण पालिकेच्या अग्निशामक दलांना पाचारण करण्यात आले; मात्र वाहतूक कोंडीमुळे दुपारी एक वाजेपर्यंत या गाड्या घटनास्थळापर्यंत पोहोच् शकल्या नाहीत. या भीषण आगीत सात ते आठ गोदामे जळून खाक झाली असून नजिकची इतर गोदामेसुद्धा जळण्याच्या स्थितीत आलेले आहेत. दरम्यान, या केमिकल गोदामांना लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना डोळे चुरचुरणे व श्वसनाचा

## 🏻 ठाणे महानगरपालिका, ठाणे

ठाणे स्मार्ट सिटी लि. निविदा सुचना

नविन उपनगरिय स्थानक विकसित करणे कामाअंतर्गत ज्ञानसाधना कॉलेज मागील बाजुस असलेल्या नाल्यावर कर्ल्क्ट बांधणे. अशा एक कामाकरीता बी-२ पध्दतीने ऑनलाईन निविदा मागविण्यात येत आहेत. सदर निविदा प्रक्रियेमध्ये ज्या निविदाकारांवर शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम स्थानिक संस्था, महानगरपालिका इ. मार्फत नोंदणी रद्द करणेबाबत / काळ्या यादीत टाकणेबाबत कार्यवाही करण्यात आली आहे अथवा प्रस्थावित आहे अशा निविदाकारांना निविदा भरता येणार नाही. निविदा सूचना व निविदा प्रपत्र ठाणे महानगरपालिकेच संकेतस्थळ http://mahatenders.gov.in येथे दिनांक २०/०८/२०२५ ते १५/०९/२०२५ पर्यंत उपलब्ध आहे. ऑनलाईन निविदा महापालिकेच्या संकेतस्थळावर दिनांक १५/०९/२०२५ रोजी १६.०० वाजेपर्यंत उपलब्ध होतील. आणि सदर निविदा १६.३० वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. सदर निविदा दिनांक १८/०९/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता निविदाकार अथवा त्यांचे प्रतिनिधींसमक्ष उघडण्यात येतील.

दि:१९.०८.२०२५ pls visit our oficial web-site www.thanecity.gov.in

ठामपा/पिआरओ/ स्मार्ट सिटी/५४४/२०२५-२६

मुख्य तांत्रिक अधिकारी ठाणे स्मार्ट सिटी लि.

#### जाहीर सुचना महावितरण रोंबिवली विभागातील पूरवठा महत्वाच्या दुरूस्तीचे काम व देखभालीसाठी खाली दर्शविलेल्या वेळेत बंद राहील. तरी संबंधीत वीज ग्राहकांनी कृपया सहकार्य करावे ही विनंती. दिनांक वेळ प्रभावित क्षेत्र कामाचा तपशील ठाकुर्ली, पेंडसे नगर २२ केव्ही २२ केव्ही MIDC २०.०८.२०२५ सकाळी १०.३० अतिमहत्वाचे दुरूस्ती स्विचिंग स्टेशन ठाकुर्ली फिडर परिसर ते दुपारी १४.३० काम करण्यासाठी कार्यकारी अभियंता, डोंबिवली (ना) विभाग म.रा.विज.वितरण कं.मर्यादित

## येथे लाईक करा : 🚹 facebook.com/WesternRly • येथे फॉलो करा : 🔀 X.com/We 🏻 ठाणे महानगरपालिका, ठाणे

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, निविदा सूचना

ठाणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या क्ष-किरण विभागासाठी Mammography Machine (Salenia Dimension With 3D Tomosynthesis)या उपकरणाची तीन वर्षाच्या कालावधीकरीता निगा व देखभाल (सुट्टेभागासहीत) करणेसाठी ऑन लाईन ई-टेडिरेंग पद्धतीने निविदा मागविण्यात येत आहे. निविदा सूचना व निविदा प्रपत्र ठाणे महानगरपालिकेचे संकेतस्थळावर https://mahatenders.gov.in दि.२१/०८/२०२५ ते दि.०९/०९/२०२५ रोजी पर्यंत १६.०० वाजेपर्यंत उपलब्ध होतील. दि. ०९/०९/२०२५ रोजी १६.३० वाजेपर्यंत ऑनलाइन निविदा स्वीकारण्यात येतील. दि.**१५/०९**/२०२**५** रोजी १६.०० वाजता स्वीकारलेल्या निविदा ऑनलाइन उघडण्यात येतील. ठामपा /पिआरओ/अधिष्ठाता/५४७/२०२५-२६ सही/-

JHARKHAND URBAN INFRASTRUCTURE

DEVELOPMENT COMPANY LIMITED

(Govt. of Jharkhand Undertaking)

JUIDCO Bhawan, Kutchary Road, Ranchi-834001, Jharkhand. Ph No.: +91-651-2225878, CIN: U45200JH2013SGC001752, e-mail Id-juidcolimited@gmail.com

e-Procurement (Tender Notice)

Ranchi Smart city, Ranchi

Development of Open Space and Park

Package -1 (Recreational Park 1 & 2) under

e-tendering (http://jharkhandtenders.gov.in)

Rs. 13,03,69,989/- (Rupees Thirteen Crore

Tender document fee: Rs 25,000/- (Rupees

Twenty-Five Thousand) only Non-Refundable.

Bid Security: Rs 13,04,000/- (Rupees Thirteen

Company Ltd., JUIDCO Bhawan, Kutchery

Project Director (Technical) JUIDCO Ltd, Ranchi

Chowk, Ranchi, Jharkhand- 834001

Three Lakh Sixty Nine Thousand Nine

Hundred and Eighty-Nine) only.

Mobilization Period)

Lakh Four Thousand ) only

20.08.2025 14:00 Hrs

10.09.2025 17:00 Hrs

11.09.2025 17:00 Hrs

Further details can be seen on website http://jharkhandtenders.gov.in

दि.१९.०८.२०२५ plsvisitourofficialweb-site

www.thanecity.gov.in

Name of Work

Mode of Bid

Estimated Cost (Rs.)

Tender Fee and Bid

Publication of Tender

Last Date/Time of Bid

Date/Time of opening

Helpline Number of e- 0651-2225878

**Rid Submission** 

procurement Cell

Address

submitted online

on Website

4 Time of Completion

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय



छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतफें Advanced Manhole Cleaning Machine खरेदी करणेचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठीचे दर सा.बां. अथवा इतर विभागाच्या दरसुचीमध्ये नसल्याने खुल्या बाजारातुन या क्षेत्रातील तज्ञ / पुरवठादार / या स्वरुपाचे या पुर्वी काम केल्याचा अनुभव असलेल्या व्यक्ती / संस्था यांचेकडून केवळ अंदाजपत्रक तयार करणे या मर्यादित हेतु करिता दर खुल्या बाजारातुन मागविण्यात येत आहेत. त्यास्तव या बाबतीत स्वारस्य धारकांनी आपले संबंधित बार्बीचे दर eedrainage.csmc@ gmail.com या ई-मेल वर दि. २२/०८/२०२५ पर्यंत पाठविण्याचे करावे. या दिनांकानंतर प्राप्त होणारे दर विचारात घेतले जाणार नाही. दर अवाजवी नसावेत तसेच सारासार विचार करून यासाठीचे दर सादर करावेत. कमी दर सादर केले याचा अर्थ कामाच्या निवेदेसाठी गहित धरणे बंधनकारक राहिल अथवा काम मिळाले अशा स्वरुपाचा कोणताही दावा स्विकारला / विचारात घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करावे.

मागविण करीता जाहीर सुचना



कार्यकारी अभियंता - जलनिःस्सारण छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

१०० दिवसांची मोहीम - "सक्षम निवेशक" : विनाभरणा तसेच पडून असलेले/ विनादावा लाभांशाचे गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी ("आयईपीएफ") मध्ये हस्तांतरण टाळण्यासाठी केवायसी आणि अन्य संबंधित माहिती अद्ययावत करणे

येते की, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण ("आयइपीएफए") कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') च्या १६ जुलै २०२५ च्या पत्रानुसार, कंपनीने २८ जुलै २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत १०० दिवसांची "सक्षम निवेशक" मोहीम सुरू केलेली आहे. ज्या सर्व समभागधारकांनी त्यांच्या लाभांशावर दावा सादर केलेला नाही किंवा त्यांचे केवायसी आणि नामांकनाचा तपशील अदयावत केलेला नाही अथवा दावा न केलेला लाभांश आणि समभागाशी संबंधित कोणत्याही अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहेत, ते या मोहिमेदरम्यान, कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (''आरटीए'') म्हणजेच मेसर्स एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना सी १०१, २४७ एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), विक्रोळी, (पश्चिम), मुंबई ४०० ०८३ या त्यांच्या पत्यावर किंवा ई-मेल आयडी: csg-unit@in.mpms.mufg.com, दूरध्वनी: +९१ ८१०८११८४८४, वेबसाइट https://in.mpms.mufg.com/ वर पत्र पाठवू शकतात किंवा कंपनीला ई-मेल आयडी: investor.relations@pidilite.co.in वर पत्र पाठवू शकतात.

याचबरोबर समभागधारकांनी याची कृपया नोंद घ्यावी की, त्यांचे केवायसी, बँक आदेश, वारस आणि संपर्क माहिती आदी अद्यावत करण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे समभाग आणि लाभांशाची रक्कम गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणामध्ये हस्तांतरित होण्यापासून रोखण्यासाठी त्याांच्या विना रोखीकरण पडून असलेला/न दावा केलेल्या लाभांशावर दावा सादर करण्याकरिता ही मोहीम सक्रियपणे आणि विशेषतः अशा समभागधारकांपर्यंत पोहचण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.

दिनांक : २० ऑगस्ट, २०२५

मनीषा शेट्टी कंपनी सचिव



आदिवासी व्यवहार मंत्रालय (शिष्यवृत्ती विभाग) वर्ष २०२५-२६ साठी अनुसूचित जाती (ST) विद्यार्थ्यांच्या (NFST)

उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय फेलोशिप भादिवासी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार हे वर्ष **२०२५-२६** साठी **अनुसूचित** जाती (ST) विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय फेलोशिप आणि

**शिष्यवृत्ती** योजनेअंतर्गत राष्ट्रीय फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज मागवित आहेत. पीएचडी प्रोग्रॅम्स घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना फेलोशिपने पुरस्कृत केले जाईल. फेलोशिपसाठीच्या जागांची संख्या : ७५०

इच्छुक विद्यार्थ्यांनी नॅशनल ट्रायबल फेलोशिप पोर्टल https://fellowship tribal.gov.in/ द्वारे ऑनलाईन अर्ज करावेत. अर्ज सादरीकरणासाठी पोर्टल ०१ **ऑगस्ट २०२५ पासून ते ३० सप्टेंबर २०२५ (सायंकाळी ५.३०)** पर्यंत खुले राहील. अधिक तपशिलासाठी विद्यार्थ्यांनी मंत्रालयाचे पोर्टल https://tribal.nic.in/ ScholarshiP.aspx येथे भेट द्यावी.

CBC-43101/11/0019/2526



## पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, पुणे-४११०१८ प्राथमिक शिक्षण विभाग

जाहिरात क्र. १७२/२०२५-२६

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर "समुपदेशक" पदे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत. या विषयाची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या

www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत येत आहे.

अ.क्र.	पदनाम	दरमहा एकत्रित मानधन	एकूण पदे	वयोमर्यादा
۶	समुपदेशक	₹0,000/-	१३	वय वर्ष ३५ पर्यंत

वरील पदाकरिता भरावयाच्या पदांची आरक्षण निहाय संख्या (सामाजिक व समांतर आरक्षण) शैक्षणिक अर्हता, मानधन वेतन, अर्जाचा नमुना अर्ज करावयाची मुदत, इतर आवश्यक अटी व शर्ती, सर्वसाधारण सूचना महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर आमच्या बद्दल (About) नोकरी विषयक (Recruitment) या मेनू मध्ये दि.२०/०८/२०२५ पासून पाहण्यास उपलब्ध होतील.

दिनांक - १९/०८/२०२५

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी १८.

अतिरिक्त आयुक्त (१)



# पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः रिजन्ट चेंबर्स, ७ वा मजला, जमनालाल बजाज मार्ग, २०. नरिमन पॉइंट, मुंबई – ४०० ०२१. दूरध्वनी: +९१ २२ २८३५ ७०००, ईमेल: investor.relations@pidilite.co.in वेबसाइट: www.pidilite.com सीआयएन: एल२४१००एमएच१९६१पीएलसी०१४३३६

आणि मोहिमेत समभागधारकांचा सहभाग वाढविणे

पिडिलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड (''कंपनी'') च्या समभागधारकांना याव्दारे सूचना देण्यात

पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी